(Rs in Lakh except per share)

RANE BRAKE LINING LIMITED

CIN: L63011TN2004PLC054948
Regd. Office: "MAITHRI", 132, Cathedral Road, Chennai - 600 086. Visit us at: www.ranegroup.com

| | | Quarter | Ended | Year E | (Audited) (Audited) 518.19 434.81 35.33 46.94 34.67 46.94 27.07 31.80 26.74 32.48 7.73 7.75 | |
|-----------|---|------------|------------|------------|---|--|
| i. Io. | Particulars | 31.03.2022 | 31.03.2021 | 31.03.2022 | 31.03.2021 | |
| | | (Audited) | (Audited) | (Audited) | (Audited) | |
| 1. | Total income from operations (net) | 156.95 | 152.37 | 518.19 | 434.81 | |
| 2. | Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items) | 16.36 | 21.17 | 35.33 | 46.94 | |
| 3. | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items) | 15.70 | 21.17 | 34.67 | 46.94 | |
| 1. | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items) | 13.07 | 14.29 | 27.07 | 31.80 | |
| 5. | | 13.70 | 14.68 | 26.74 | 32.48 | |
| | for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) | | | | | |
| ì. | Equity Share Capital | 7.73 | 7.75 | 7.73 | 7.75 | |
| ۲. | Earnings Per Share (of ₹ 10/- each) | | | | | |
| | (a) Basic : | 16.91 | 18.39 | 35.03 | 40.45 | |
| | (b) Diluted: | 16.91 | 18.39 | 35.03 | 40.45 | |

The above is an extract of the detailed format of audited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website-www.ranegroup.com. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective

meetings held on May 18, 2022. The results for the year ended March 31, 2022 are not comparable as such with that of the year ended March 31, 2021 as the Company's operations for the year ended March 31, 2021 were partially suspended on account of the lockdown announced by the Government of India consequent to the outbreak of COVID-19 pandemic.

The company, based on the internal and external information available up to the date of approval of these financial results. has concluded that no adjustments are required in the carrying amounts of property, plant and equipment, inventories, trade receivables and other financial assets. However, given the uncertainties associated with the nature and duration of the pandemic, actual results may differ from those estimated as at the date of approval of these financial results. The company will continue to

monitor future economic conditions and update its assessment. a) The company has approved the Buy back of the Company's fully paid up equity share as on October 15, 2020. During the year ended March 31, 2021, the Company bought back 1,62,621 Equity shares of ₹10/- each for an aggregate amount of ₹11.88 crores. The Company has transferred ₹0.16 crores to the Capital redemption reserve representing the face value of equity shares bought

b) Upto April 26, 2021 (end of buy back period), the Company further bought back 22,488 Equity shares of ₹10/- each for an aggregate amount of ₹1.83 crores. The Company has transferred ₹0.02 crores to the Capital redemption reserve during the period ended March 31, 2022 representing the face value of equity shares bought back. The Company has adopted the option of lower tax rate as provided in the Taxation Law Amendment Ordinance, 2019 and the consequent impact on the tax expense has been considered in the quarter and period ended March 31,2022

6. The Board of Directors have recommended a Dividend of Rs.20 per equity share for the year ended March 31, 2022 For Rane Brake Lining Limited Place : Chennai Date : May 18, 2022



Extract of Standalone and Consolidated Financial Results (Audited) for the Quarter and Year ended March 31, 2022

| | | S | tandalon | e | | | Consolidated | | | | |
|---|----------|------------|----------|----------|----------|---------------|--------------|----------|----------|----------|--|
| | Q | uarter End | ed | Year I | Ended | Quarter Ended | | | Year E | inded | |
| Particulars | March | December | March | March | March | March | December | March | March | March | |
| | 31, 2022 | 31, 2021 | 31, 2021 | 31, 2022 | 31, 2021 | 31, 2022 | 31, 2021 | 31, 2021 | 31, 2022 | 31, 2021 | |
| | Audited | Unaudited | Audited | Audited | Audited | Audited | Unaudited | Audited | Audited | Audited | |
| Total income from operations | 4,150 | 3,848 | 7,986 | 23,550 | 34,356 | 14,073 | 15,588 | 16,827 | 66,123 | 62,481 | |
| Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional | | | | | | | | | | | |
| and/or extraordinary item) | (2,531) | (2,243) | (1,679) | (9,358) | (1,285) | (6,795) | (4,916) | (5,265) | (22,739) | (14,424) | |
| Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional | | | | | | | | | | | |
| and/or extraordinary item) | (2,531) | (2,243) | (1,679) | (9,358) | (1,285) | 1,60,826 | (4,916) | (5,265) | 1,44,882 | (14,424) | |
| Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional | | | | | | | | | | | |
| and/or extraordinary item) of continuing operations | (2,531) | (2,243) | (1,831) | (9,358) | (1,441) | 1,23,747 | (4,920) | (5,414) | 1,07,791 | (14,620) | |
| Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional | | | | | | | | | | | |
| and/or extraordinary item) of discontinued operations | - | - | - | - | (3) | - | - | - | - | (145) | |
| Total comprehensive income for the period (comprising of | | | | | | | | | | | |
| profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive | | | | | | | | | | | |
| income (after tax)) | (2,463) | (2,249) | (1,685) | (9,308) | (1,306) | 1,23,710 | (4,911) | (5,333) | 1,07,751 | (14,683) | |
| Equity Share Capital (face value of Re.1 per share) | 613 | 613 | 613 | 613 | 613 | 613 | 613 | 613 | 613 | 613 | |
| Earning per Share of Re.1 each (annualised, other than quarter) | | | | | | | | | | | |
| Basic and Diluted - continuing operations | (4.13) | (3.66) | (2.99) | (15.28) | (2.35) | 202.03 | (8.03) | (8.84) | 175.98 | (23.87) | |
| Basic and Diluted - discontinued operations | - | - | - | - | (0.00) | - | _ | - | - | (0.24) | |

Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Year ended Financial Results is available on the Stock Exchanges websites, NSE- http://www.nseindia.com, BSEhttp://www.bseindia.com and is also available on the Company's website, http://www.panaceabiotec.com.
- 2. The above financial results were reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 18, 2022.
- 3. The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of applicable Indian Accounting Standard ("IND-AS") notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as specified in section 133 of the Companies Act, 2013.
- $4. \ \ Previous period/year amounts have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period/year.$

For and on behalf of the Board of Directors of Panacea Biotec Limited

Panacea Biotec Limited Regd. Office: Ambala-Chandigarh Highway, Lalru- 140501, Punjab

CIN: L33117PB1984PLC022350 - Ph. No. 91-11-41679000, Fax: 91-11-41679070, Website: http://www.panacea-biotec.com, E-mail: Corporate@panaceabiotec.com **Managing Director**

Dr. Raiesh Jain

नेनीताल बेंक दि नैनीताल बेंक लि.



(Regd. Office: G.B. Pant Road, Nainital)

lead Office : Seven Oaks, Mallital, Nainital, Pin 263001, Uttarakhand Ph. 0594-233347, 7055101505 TENDER DOCUMENT No. NTB/PREM/SC/2022-23/001

The Nainital Bank Limited invites proposal for DOCUMENT FOR SUPPLY OF SILVER COINS " Details are available under Tender section on Bank's website

www.nainitalbank.co.in "APPLICATION FOR FINANCIAL BID", is available on Bank's website under tenders section. Bidder should refer the same before final submission of the offer. Last date for submission of the above

Tender will be 27-MAY-2022 by 2:00 PM.

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH, AT MUMBAI

COMPANY SCHEME PETITION NO. 17 OF 2022

COMPANY SCHEME APPLICATION NO. 37 OF 2021 In the matter of the Companies Act, 2013

In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013

In the matter of Scheme of Merger by Absorption of Patel Energy Resources Limited ('First Transferor Company') and PEL Powe Limited ('Second Transferor Company') and PEL Port Private Limited ('Third Transferor Company') and Patel Energy Projects Private Limited ('Fourth Transferor Company') and Patel Energy Assignment Private Limited ('Fifth Transferor Company') and Patel Energy Operations Private Limited ('Sixth Transferor Company') and Jayshe Gas Power Private Limited ('Seventh Transferor Company') and Pate Thermal Energy Private Limited ('Fighth Transferor Company') and Patel Hydro Power Private Limited ('Ninth Transferor Company') and Zeus Minerals Trading Private Limited ('Tenth Transferor Company and Patel Concrete & Quarries Private Limited ('Eleventh Transfero Company') and Patel Lands Limited ('Twelfth Transferor Company' and Patel Engineers Private Limited ('Thirteenth Transferor Company and Phedra Projects Private Limited ('Fourteenth Transferor Company') with Patel Engineering Limited ('Transferee Company') and their respective Shareholders ('the Scheme' or 'this Scheme').

Patel Hydro Power Private Limited, a company) incorporated under the Companies Act. 1956 bearing) CIN U40108MH2010PTC326949 and having its registered)

office at Patel Engineering Compound, Patel Estate) .. First Petitioner Company Road, Jogeshwari West, Mumbai, Maharashtra -400102).

Zeus Minerals Trading Private Limited, a company ncorporated under the Companies Act, 1956 bearing) CIN U51909MH2007PTC167522 and having its registered)

office at Patel Engineering Compound, Patel Estate) Road, Jogeshwari West, Mumbai, Maharashtra -400102). Second Petitioner Company

Patel Concrete & Quarries Private Limited, a company) ncorporated under the Companies Act, 1956 bearing CIN U14200MH2008PTC178210 and having its registered) office at Patel Engineering Compound, Patel Estate)

Road, Jogeshwari West, Mumbai, Maharashtra - 400102). Third Petitioner Company

Patel Lands Limited, a company incorporated under LIZ0100MH2010PLC20Z028 having its registered office at Patel Engineering Compound, Patel Estate Road,) . Fourth Petitioner Company Jogeshwari West, Mumbai, Maharashtra -400102

Patel Engineers Private Limited, a company)

incorporated under the Companies Act, 1956 bearing CIN) U70100MH2005PTC157559 and having its registered) office at Patel Estate Road, Jogeshwari West, Mumbai, Maharashtra -400102

Phedra Projects Private Limited, a company) incorporated under the Companies Act, 1956 bearing)

CIN U45201MH2006PTC164317 and having its registered) office at Patel Estate Road, Jogeshwari West, Mumbai,) Maharashtra - 400102 Patel Engineering Limited, a company incorporated)

under the Companies Act, 1913 bearing CIN) L99999MH1949PLC007039 and having its registered)

.. Fifth Petitioner Company

Sixth Petitioner Company

office at Patel Estate, S V Road, Jogeshwari (West), Mumbai, Maharashtra -400102 .. Seventh Petitioner Compan (Collectively referred to as the 'Petitioner Companies')

NOTICE OF HEARING OF PETITION A Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for an order sanctionin

the Scheme of Merger by Absorption of Patel Energy Resources Limited ('First Transfero Company') and PEL Power Limited ('Second Transferor Company') and PEL Port Private imited ('Third Transferor Company') and Patel Energy Projects Private Limited ('Fourth Transferor Company') and Patel Energy Assignment Private Limited ('Fifth Transferor Company') and Patel Energy Operations Private Limited ('Sixth Transferor Company') and Javshe Gas Power Private Limited ('Seventh Transferor Company') and Patel Therma Energy Private Limited ('Eighth Transferor Company') and Patel Hydro Power Private imited ('Ninth Transferor Company') and Zeus Minerals Trading Private Limited ('Tenth Transferor Company') and Patel Concrete & Quarries Private Limited ('Eleventi Fransferor Company') and Patel Lands Limited ('Twelfth Transferor Company') and Pate Engineers Private Limited ('Thirteenth Transferor Company') and Phedra Projects Private Limited ('Fourteenth Transferor Company') with Patel Engineering Limited ('Transferee Company') and their respective Shareholders ('the Scheme' or 'this Scheme'), was

presented by the Petitioner Companies on January 19, 2022 and vide order dated May 10 2022, the said petition is fixed for hearing before the Mumbai Bench of National Company Law Tribunal (NCLT) on June 03, 2022. Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Advocate of the Petitioner Companies, a notice of his/her intention, signed by him/her or his/her advocate, with his/ her name and address, so as to reach the Advocate for the Petitioner Companies not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he/she seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of

A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the sam on payment of the prescribed charges for the same.

Dated this 18th day of May, 2022. Hemant Sethi & Co

his/her affidavit shall be furnished with such notice

Advocates for the Petitioner Companies 309, New Bake House, Maharashtra

Chamber of Commerce LN, Kala Ghoda, Fort, Mumbai - 40002

Galaxy Surfactants Limited CIN No. L39877MH1986PLC039877

C Galaxy

Place: New Delhi

Date: May 18, 2022

"Registered Office: C 49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi mumbai- 400703, India. Ph: +91-22-27616666/33063700 Email: investorservices@galaxysurfactants.com Website: www.galaxysurfactants.co

STATEMENT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022

| | | | | Figui | res in Rupe | es Crores | | |
|----|---|-------------------------------|----------------------------------|-------------------------------|---|-----------------------------|--|--|
| S. | | | | Consolidated | l | | | |
| no | Particulars | | Quarter ended | i | Year ended | | | |
| | | 31st March'22 Unaudited | 31st December'21 Unaudited | 31st March'21 Unaudited | 31 st March'22 Audited | 31st March'21 Audited | | |
| 1 | Total Income from Operations | 1052.94 | 929.09 | 783.52 | 3685.71 | 2784.06 | | |
| 2 | Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) | 124.36 | 57.58 | 93.02 | 329.31 | 372.32 | | |
| 3 | Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items) | 124.36 | 57.58 | 93.02 | 329.31 | 372.32 | | |
| 4 | Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items) | 98.40 | 45.62 | 78.68 | 262.78 | 302.14 | | |
| 5 | Total Comprehensive Income for the period (comprising profit /(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)) | 113.36 | 46.81 | 77.41 | 287.12 | 283.30 | | |
| 6 | Equity Share Capital | 35.45 | 35.45 | 35.45 | 35.45 | 35.45 | | |
| 7 | Earnings per share (of Rs. 10/-) each | | | | | | | |
| | 1. Basic (In Rs.) | 27.76 | 12.86 | 22.19 | 74.12 | 85.22 | | |
| | 2. Diluted (In Rs.) | 27.76 | 12.86 | 22.19 | 74.12 | 85.22 | | |
| | Figures in Rupees Crore | | | | | | | |

| | 1. Basic (In Rs.) | 27.76 | 12.86 | 22.19 | 74.12 | 85.22 |
|----|------------------------------|-----------------------|--------------------------|-----------------------|---------------------|---------------------|
| | 2. Diluted (In Rs.) | 27.76 | 12.86 | 22.19 | 74.12 | 85.22 |
| | | | | Figu | es in Rupe | es Crores |
| S. | | | | Standalone | | |
| no | Particulars | (| Quarter endec | Year ended | | |
| | | 31st | 31st | 31st | 31st | 31st |
| | | March'22 Unaudited | December'21 Unaudited | March'21 Unaudited | March'22 Audited | March'21 Audited |
| 1 | Total Income from Operations | 792.73 | 656.39 | 526.83 | 2628.59 | 1830.50 |
| 2 | Profit before tax | 58.21 | 33.21 | 53.41 | 181.04 | 239.32 |
| 3 | Profit after tax | 42.62 | 24.45 | 39.41 | 133.87 | 177.86 |
| 4 | Total comprehensive income | 43.97 | 24.38 | 37.62 | 135.05 | 176.62 |

- The above is an extract of the detailed format of the Financial Results for the guarter and year ended on 31st March 2022 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements; Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results with notes are available on Company's website at www.galaxysurfactants.com and stock exchanges website(s) at www.bseindia.com and www.nseindia.com
- The Board recommended a final dividend of Rs. 18.00 on equity shares having face value of Rs. 10 each. The payment of final dividend is subject to the approval of shareholders in the forthcoming 36th Annual General Meeting of the Company. By the order of the Board For Galaxy Surfactants Ltd.

U. Shekhar Managing Director (DIN:00265017)

applicable

Place: Navi Mumbai

Date : 18th May 2022



The Karur Vysya Bank Limited Regd. & Central Office, No. 20, Erode Road, Vadivel Nagar, L.N.S, Karur - 639002 [CIN No: L65110TN1916PLC001295] [E-mail: kvbiepf@kvbmail.com] [Website: www.kvb.co.in [Tel No: 04324-269441] [Fax No: 04324-225700]

TRANSFER OF EQUITY SHARES IN RESPECT OF WHICH DIVIDEND HAS NOT BEEN CLAIMED FOR SEVEN CONSECUTIVE YEARS TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

Notice is hereby given that in accordance with the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules"), as amended from time to time, the Bank is required to transfer all shares in respect of which dividend has been unclaimed by the shareholders for a period of 7 (Seven) consecutive years to the Investor Education and Protection Fund ("IEPF").

A List of such shareholders, whose dividends remained unclaimed for seven consecutive years from the financial year 2014-15 are available in the Bank's website www.kvb.co.in.

Bank has sent individual communications to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Account. In the absence of receipt of a valid claim from the concerned shareholders on or before August 22, 2022 to Bank's Registrar and Share Transfer Agent M/s SKDC Consultants Limited or the Bank at its Registered & Central office, the Bank would proceed to transfer the said shares to IEPF account without further notice. All future benefits including dividends arising out of such shares would also be transferred to IEPF thereafter. Bank will not transfer any shares to the IEPF where there is a specific order of court / tribunal restraining any transfer of such

Further as per the IEPF Rules, the dividend declared for the FY 2014-15 which remains unclaimed for a period of 7 years would also be transferred to IEPF on or after August 22, 2022. Please note that no claim shall lie against the Bank in respect of unclaimed dividend amounts and such shares which

are being transferred to IEPF account pursuant to the said IEPF Rules. However, the shareholders can claim their Shares and unclaimed dividends from IEPF by following the procedure as mentioned below: a) Make an online application in Form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in along with the fee as may be prescribed by the Central Government from time to time

b) Send a copy of the online application duly signed by him/her along with all documents mentioned in Form IEPF-5 to

"The Nodal Officer, Investor Relations Cell, Registered & Central Office, No. 20, Erode Road, Vadivel Nagar, L.N.S., Karur- 639002" for verification of his/her claim; c) The Bank shall, within 30 days of receipt of the claim, send a verification report to the IEPF Authority along with all

documents submitted by the claimant;

d) On verification, the IEPF Authority may release the shares directly to the claimant.

In case of any queries on the subject matter, concerned shareholder may write to Bank's Registrar and Share Transfer Agent M/s SKDC Consultants Limited, (a Subsidiary of Link Intime India Pvt Ltd), "Surya" 35, Mayflower Avenue, Behind Senthil Nagar, Sowripalayam Road, Coimbatore - 641028 (Phone: +91 422 4958995, 2539835/ 836; e-Mail: info@skdc-consultants.com) or The Karur Vysya bank Limited, Investor Relations Cell, Regd. & Central Office, No. 20, Erode Road, Vadivel Nagar, L.N.S., Karur-639002 (e-mail to kvbiepf@kvbmail.com).

> For The Karur Vysya Bank Limited Srinivasarao M Company Secretary

Place: Karur

Date: 18.05.2022

दि मध्यप्रदेश स्टेट माइनिंग कार्पोरेशन लिमिटेड (मध्यप्रदेश शासन का उपक्रम)

Place: Navi Mumba

पंजीकृत कार्यालय : पर्यावास भवन, ब्लॉक नं. 1 (ए), द्वितीय तल, जेल रोड, अरेरा हिल्स, भोपाल-462011, दूरभाष : 2763391, 2763392 2763393, फैक्स : 0755-2763394 Email : info.mpsmc@mp.gov.in

Website: www.mpsmcl.mp.gov.in CIN: U01410MP1962SGC000937

No. Geo/2022-23/207 Dated 17.05.2022

डोलोमाइट खनिज की ई-निविदा सूचना

दि म.प्र. स्टेट माईनिंग कारपोरेशन लि. को जिला मंडला के ग्राम मुगदरा में 2.520 हे. रकबा में स्वीकृत डोलोमाइट खदान से अनुबंध करने की दिनांक से 10 वर्ष (दस वर्ष) की अवधि के लिए निर्धारित मात्रा एवं आरक्षित मूल्य के आधार पर डोलोमाइट खनन एवं विक्रय हेतु ऑनलाइन पोर्टल https://mptenders.gov.in के माध्यम से इच्छुक एवं पात्रता रखने वाले निविदाकारों से निगम तकनीकी प्रस्ताव एवं निविदाएं ऑनलाइन आमंत्रित करता है। निविदा की प्रथम वर्ष की न्यूनतम मात्रा 83,000 टन तथा न्यूनतम आरक्षित मूल्य रु. 115 (एक सौ पंद्रह रुपये) प्रति टन निर्धारित है। अमानत राशि (बिड सिक्यूरिटी) रु. 27 लाख (सत्ताईस लाख रुपये) के साथ तकनीकी प्रस्ताव एवं वित्तीय निविदा जमा करने की अवधि दिनांक 13.06.2022 अपरान्ह में 05:00

निविदा प्रपत्र, अनुबंध का प्रारूप, निविदा कार्यक्रम, ऑनलाइन बिडर Enrollment तथा बिड प्रस्तुत करने की प्रक्रिया का विवरण https://mptenders.gov.in पोर्टल पर उपलब्ध है, जिसका संक्षिप्त विवरण दि म.प्र. स्टेट माईनिंग कारपोरेशन लि. की अधिकृत वेबसाइट www.mpsmcl.mp.gov.in पर दिनांक 20.05.2022 से उपलब्ध रहेगा। इच्छुक निविदाकर्ता रु. 10,000/ (दस हजार रुपये) (जी.एस.टी. सम्मिलित) का भुगतान ऑनलाइन पोर्टल https://mptenders.gov.in पर करके पोर्टल से निविदा प्रपत्र व अनुबंध प्रारूप आदि डाउनलोड कर सकते हैं। निविदा प्रक्रिया के संबंध में किसी भी प्रकार के संशय के निवारण हेतू ई-मेल info.mpsmc@mp.gov.in पर पुच्छा भेजी जा सकती है, एवं किसी भी कार्यालयीन दिवस में व्यक्तिगत रूप से अथवा दूरभाष नम्बर 0755-2576213 पर संपर्क किया जा सकता है। ई-निविदा प्रस्तुत करने हेतु निविदाकार के डिजिटल सिग्नेचर (क्लास III) आवश्यक होंगे। ऑनलाइन निविदा प्रस्तुत करने की अंतिम तिथि के पूर्व निगम आवश्यकतानुसार

निविदा दस्तावेजों /शर्तों में सुधार कर सकेगा तथा जिसकी जानकारी www.mpsmcl.mp.gov.in एवं https://mptenders.gov.in में ही प्रदर्शित की जावेगी। ऐसा सुधार निविदाकर्ताओं पर बंधनकारी होगा। म.प्र. माध्यम/104895/2022

aurionpro 🥙

AURIONPRO SOLUTIONS LIMITED Regd. Office: Synergia IT Park, Plot No. R-270, T.T.C. Industrial Estate, Near Rabale Police Station, Rabale, Navi Mumbai - 400701.

Phone: +91-22-4040-7070 Fax: +91-22-4040-7080. Email: investor@aurionpro.com; Website: www.aurionpro.com

| Sr. | | C | uarter Ende | Year Ended | | |
|-----|--|-----------|-------------|-------------|-----------|------------|
| No. | Particulars | 31-Mar-22 | 31-Dec-21 | 31-Mar-21 | 31-Mar-22 | 31-Mar-21 |
| | | Audited | Unaudited | Audited | Audited | Audited |
| 1 | Total Income from Operations | 13,746.80 | 12,951.04 | 11,016.94 | 50,501.22 | 37,401.7 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items*) | 2,805.98 | 2,560.31 | (9,218.11) | 9,465.69 | (6,844.89 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*) | 2,805.98 | 2,560.31 | (13,836.48) | 9,465.69 | (11,463.26 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*) | 2,156.74 | 1,969.73 | (13,857.15) | 7,557.38 | (11,756.55 |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 2,135.45 | 2,008.57 | (20,786.77) | 7,504.29 | (18,926.08 |
| 6 | Equity Share Capital | 2,280.02 | 2,280.02 | 2,280.02 | 2,280.02 | 2,280.0 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year | | | | | 31,366.7 |
| 8 | Earnings per equity share (for Continuing and Discontinuing Operations) | | | | | |
| | - Basic (₹) | 8.32 | 7.85 | (62.23) | 31.00 | (53.48 |
| | - Diluted (₹) | 8.32 | 7.85 | (62.23) | 31.00 | (53.48 |

| Key | Key numbers of Standalone Financial Results ₹ in lakhs | | | | | | | | | | |
|-----|--|-----------|--------------|------------|-----------|------------|--|--|--|--|--|
| Sr. | | C | Quarter Ende | Year Ended | | | | | | | |
| No. | Particulars | 31-Mar-22 | 31-Dec-21 | 31-Mar-21 | 31-Mar-22 | 31-Mar-21 | | | | | |
| | | Audited | Unaudited | Audited | Audited | Audited | | | | | |
| 1 | Turnover | 8,525.20 | 7,841.95 | 5,703.67 | 28,987.72 | 19,170.65 | | | | | |
| 2 | Profit / (Loss) before tax | 1,064.71 | 1,117.32 | (3,020.88) | 3,541.88 | (1,960.84) | | | | | |
| 3 | Profit / (Loss) after tax | 755.87 | 832.24 | (3.226.80) | 2.637.56 | (2.453.22) | | | | | |

a) The above is an extract of the detailed format of Statement of audited Consolidated Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and Company's website viz. www.aurionpro.com.

b) Figures for previous period / year have been regrouped / reclassified, wherever necessary to make them comparable with those of the current quarter.
c) **Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is

For Aurionpro Solutions Limited

Paresh Zaveri

Chairman and Managing Director DIN: 01240552

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे

की, मुलतः स्वर्गीय हरगोविददास प्राणजीवन शाह

हे जमीन अर्थात (१) क्षेत्रफळ हेक्टर आर चौ.मी

१-३९-00, सर्व्हें क्र. ३४३/२, करनिर्धारण रु

२.१४ (बिगर शेत), (२) क्षेत्रफळ हेक्टर आर चौ.मी

७४-४0-00. सर्व्हें क्र. ३४३/३. करनिर्धारण र

१.३५ (बिगर शेत), (३) क्षेत्रफळ हेक्टर आर चौ.मी

0-0१-७0, सर्व्हे क्र. ३४३/४, करनिर्धारण र

०.२० (बिगर शेत), (४) क्षेत्रफळ हेक्टर आर चौ.मी

)-२९-६२, सर्व्हे क्र. ३६७/१/डी, करनिर्धार

रु. 0.५0 (शेत जमीन), (५) क्षेत्रफळ हेक्टर आर चौ.मी. 0-१७-६०, सर्व्हे क्र. ३४५/२/बी,

करनिर्धारण रु. १.२७ (शेत जमीन), (६) क्षेत्रफढ

हेक्टर आर चौ.मी. ०-३६-०० सर्व्हे क्र. ३६५

१/के. करनिर्धारण रु. १.०० (शेत जमीन), (७

क्षेत्रफळ हेक्टर आर चौ.मी. ०-०५-५६, सर्व्हे ब्र

३७६/१/बी, करनिर्धारण रु. ०.१५ (शेत जमीन

आणि (८) क्षेत्रफळ हेक्टर आर चौ.मी. ०-१७

६०, सर्व्हे क्र. ३४५/२/बी, करनिर्धारण रु. १.२

(शेत जमीन) गाव भाईंटर तालका व जिल्हा ठाएँ

नोंदणी व उपनोंदणी जिल्हा ठाणे. महाराष्ट्र (यापर

मालमत्ता) या ८ जमिनीचे कायदेशीर मालक होर

सदर स्वर्गीय हरगोविंददास प्राणजीवन शाह या

अमरेली येथे १४.११.१९४९ रोजी निधन झाले होते

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी शारदाबेन हरगोविंददा

शाह, चार मुले सर्यकांत हरगोविंददास शाह, शशिकांत

हरगोविंददास शाह, हरकिशन हरगोविंददास शाह

प्रविण हरगोविंददास शाह हे सदर मालमत्ता प्रा

करण्यास वारसदार आहेत. तद्नंतर शारदाबे

हरगोविंददास शाह यांचे निधन झाले आणि सर्यकां

हरगोविंददास शाह, शशिकांत हरगोविंददास शाह

हरिकशन हरगोविंददास शाह यांचे अविवाहि

नसताना निधन झाले आणि एक मुलगा प्रविष

हरगोविंददास शाह हे सदर मालमत्ता प्राप्त करण्या

एकमेव जिवीत वारसदार आहेत आणि त्यांना सद

मालमत्ता त्यांच्या नावे हस्तांतर करण्याची इच्छ

दि. ०३.०१.२०२२ रोजीचे सर्वसाधारण मुखत्य

पत्रानसार सदर प्रविण हरगोविंददास शाह यांनी माड

अशील श्री. पेशिमाम मोहम्मद यांना सदर मालम

देखभाल व व्यवस्था करण्यासाठी नियुक्त केले आणि

यामुळे माझ्या अशिलांनी सर्वसामान्य जनतेस स्वर्गी

रागोविंददास प्राणजीवन शाह यांचे कायदेशी

वारसदार म्हणून दावा करणारे अन्य व्यक्ती किंव अन्य इतर पक्षकार यांना सदर मालमत्तेवर प्रतिकृ

दावा किंवा हित जसे तारण, विक्री, बक्षीर

मालकीहक्क, भाडेपट्टा किंवा अन्य इतर स्वरुपा

दावा असल्यास त्यांनी योग्य दस्तावेजी पुराव्यांस

त्यांचे दावा लेखी स्वरुपात माझ्याकडे/माझ्य

अशिलाकडे आजच्या तारखेपासून १५ दिवसां

कळवावे अन्यथा असे दावा विचारात घेतला जाण

दिनांक: १९.०५.२०२२ वकील, उच्च न्यायालय

पत्ता: एसीबीए, ३रा मजला, एम.एम. कोर्ट, बा

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that the flat premises is owned by my clients 1

Mr. Subhashbhai Punamchand Shah.

2) Mr. Prashant Subhashbhai Shah residing at Flat No. 303, 3th Floor, of 'B Wing, in "NEW BORIVLI PRAJAKTA" Co.

op. Hsg. Soc. Ltd., Situated at 51 TPS Road, off factory Lane, Borivali (West)

By a Release Deed made and entered in

at Mumbai. Dated 28/04/2022 between (1

Mrs. Mansi Sanjay Shah, & (2) Mrs. Pina

Ketan Sheth, (Releasors) of one part & (

2) Mr. Prashant Subhashbhai Sha

Releasees) of the other part of residentia

Flat No. 303, 3rd Floor, of B Wing, in "NEW

BORIVLI PRAJAKTA" Co.-op. Hsg. Soc Ltd., Situated at 51 TPS Road, off factor

ane, Borivali (West), Mumbai - 400 09

adm. 45 sq.mtrs. Built up area holding b late **Mrs. Ramilaben Subhashbhai Shal** in "NEW BORIVLI PRAJAKTA" Co.-op

Hsg. Soc. Ltd. Situated at 51 TPS Road of

factory Lane, Borivali (West), Mumbai 400092 with registered with joint Sub-

Registrar under registration No. BRL 5

6376-2022. Dt. 28.04.2022 in favor of m

clients (1) Mr. Subhashbhai Punamchan Shah, & (2) Mr. Prashant Subhashbha

Shah & Mrs. Ramilaben Subhashbha

Shah expired leaving behind her children' i.e. releasors and releasees as her onl

egal heirs, except the above said there

no other legal heir of the said decease person and successors in respect of he 100% undivided rights in the said fla

premises was transferred after completion

of necessary formalities, by virtue of the above my clients become the absolute an

exclusive owners fully seized possessed of

well sufficiently entitled to the said fla

My clients claims that they are the presen

owners of the above said flat premises and

nas assured us that they are in possessio

of the said flat. they have further assured

nat they have clear & marketable title an

he said flat is free from all encumbrances.

Any person having any rights, title, claim, on the rest in the said flat, by way of sale

nheritance, possession, succession

mortgage, lien, lease, gift or otherwis nowsoever in respect of the same, sha

ntimate the objection in writing to the

undersigned with supporting document thereof within 15 days from the date of

claims by anyone shall not be considered

and shall be deemed to have been waive

ind/or abandoned. And, my clients sha

proceed to conclude the negotiations and

no claims shall be entertained thereafte

there is no claim of anyone in respective is no claim of anyone in respective in the contract of the contract

Office: 2/E/3, Ashirwad Apartment Dhanjiwadi, Rani Sati Marg

Malad (East), Mumbai- 40009

Advocate Uday V. Singl

Mobile No. 986907691 Date: 19/05/202

leemed to be waived.

ublication of this notice or else any sucl

Mr. Subhashbhai Punamchand Shah

Mumbai - 400092

रुम, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९

रत्नाकर टी. मिश्र

ठिकाणः मंबर्ड

PUBLIC NOTICE

NOTICE to hereby concerned person/s that Mr. Sanjay C. Jain and Mrs. Priti S. Jain, were the members of The State Bank of Saurashtra Employees Cooperative Housing Society Ltd. having, address at Road No.5.7, Opp. Navnee Hospital, Daulat Nagar, Borivali East, Mumbai- 400 066 and holding flat No.1401 on the fourteenth floor in the building known as Raj Sahyog, holding5 shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. 126 to 130 (both inclusive) bearing Share Certificate No. 26 dated 29th September, 2013. Mr. Sanjay Jain and Mrs. Priti Jain have died on 05/10/2016 and 24/11/2020 respectively.

I hereby invite claim/s and/or objection/s from the claimants. objector/s, the transfer of the said shares and interest of the deceased members in the said flat of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to transfer the shares and interes of the deceased members as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest in the said flat, the society shall deal within the manner provided under the bye laws of the society which please note.

Date: 19.05.2022

Adv. Dhara Vadhar



आयव्हीपी लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच१९२९पीएलसी००१५०३ नोंदणीकृत कार्यालयः शशिकांत एन. रेडीज मार्ग, घोडपदेव, मुंबई-४०००३३; दूर.:०२२-२३७८७३००; वेबसाईट:www.ivpindia.com, ई-मेल:ivpsecretarial@ivpindia.com

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| | संपले | ली तिमाही | संपले | 39.03.29 |
|---|-------|--------------------------|--------------------------|----------|
| तपशील | | ३१.०३.२१ लेखापरिक्षित | ३१.०३.२२ लेखापरिक्षित | |
| कार्यचलनातून एकूण उत्पन्न | 90828 | 99८७४ | 4६000 | २९२१२ |
| कर व अपवादात्मक बाबपुर्व निव्वळ नफा | ९५८ | ५५१ | २३३५ | ६६८ |
| करपुर्व व अपवादात्मक बाबनंतर निव्वळ नफा | ९५८ | ५५१ | २३३५ | ६६८ |
| करानंतर निव्वळ नफा | ७२८ | 303 | 9083 | 840 |
| कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न | (८२) | (५२) | (५९) | (५६) |
| समभाग भांडवल | 9033 | 9033 | 9033 | 9033 |
| इतर समभाग | | | ८१३८ | ६५३७ |
| उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) | | | | |
| मूळ व सौमिकृत | 0.04 | 3.६१ | 90.00 | 8.34 |
| ਰਿਚ∙ | | | | |

- . सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/ वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.ivpindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १७ मे, २०२२ रोजी झालेल्य संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

आयव्हीपी लिमिटेडकरित

सही/ मंदार पी. जोशी ठिकाणः मुंबई दिनांकः १७.०५.२०२२



गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड

सीआयएन:यु३९८७७एमएच१९८६पीएलसी०३९८७७ नोंदणीकृत कार्यालयः सी-४९/२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावने, नवी मुंबई-४००७०३, महाराष्ट्र, भारत. दूर.:+९१-२२-२७६१६६६६/३३०६३७०० ई-मेल:investorservices@galaxysurfactants.com; वेबसाईट:www.galaxysurfactants.com

३१ मार्च,२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकत्रित लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| | | एकत्रित | | | | | | |
|--|---------------|-----------------|---------------|--------------|--------------|--|--|--|
| | | संपलेली तिमार्ह | Ì | संपले | ले वर्ष | | | |
| तपशिल | ३१.०३.२०२२ | ३१.१२.२०२१ | | | ३१.०३.२०२१ | | | |
| | अलेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | अलेखापरिक्षित | लेखापरिक्षित | लेखापरिक्षित | | | |
| कार्यचलनातून एकूण उत्पन्न | १०५२.९४ | ९२९.0९ | ७८३.५२ | ३६८५.७१ | २७८४.०६ | | | |
| कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | | | | | | |
| (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) | १२४.३६ | ५७.५८ | ९३.०२ | ३२९.३१ | ३७२.३२ | | | |
| करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) | | | | | | | | |
| (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | १२४.३६ | ५७.५८ | ९३.०२ | ३२९.३१ | ३७२.३२ | | | |
| करानंतर निव्वळ नफा/(तोटा) | | | | | | | | |
| (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | የሪ.୪0 | ४५.६२ | ৬८.६८ | २६२.७८ | ३०२.१४ | | | |
| कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न | | | | | | | | |
| (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) | | | | | | | | |
| आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) | ११३.३६ | ४६.८१ | ૭૭.૪૧ | २८७.१२ | २८३.३० | | | |
| समभाग भांडवल | ३५.४५ | ३५.४५ | ३५.४५ | ३५.४५ | ३५.४५ | | | |
| उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी) | | | | | | | | |
| अ. मूळ | ₹७.७६ | १२.८६ | २२.१९ | ७४.१२ | ८५.२२ | | | |
| ब. सौमिकृत | રહ.હદ્દ | १२.८६ | २२.१९ | ७४.१२ | ८५.२२ | | | |
| | | | | | (रू. कोटीत) | | | |

| | | (** ******* | | | | | | | |
|---------------------------|---------------|----------------|-----------------|---------------|--------------|--|--|--|--|
| | एकमेव | | | | | | | | |
| | | संपलेली तिमाही | t | संपलेले वर्ष | | | | | |
| तपशिल | ३१.०३.२०२२ | ३१.१२.२०२१ | ३१.०३.२०२१ | ३१.०३.२०२२ | ३१.०३.२०२१ | | | | |
| | अलेखापरिक्षित | अलेखापरिक्षाित | अले खापरिक्षाित | लेखापरिक्षाित | लेखापरिक्षित | | | | |
| कार्यचलनातून एकूण उत्पन्न | ७९२.७३ | ६५६.३९ | ५२६.८३ | २६२८.५९ | १८३०.५० | | | | |
| करपुर्व नफा | ५८.२१ | ३३.२१ | ५३.४१ | १८१.०४ | २३९.३२ | | | | |
| करानंतर नफा | ४२.६२ | २४.४५ | ३९.४१ | १३३.८७ | १७७.८६ | | | | |
| एकूण सर्वंकष उत्पन्न | ४३.९७ | २४.३८ | ३७.६२ | १३५.०५ | १७६.६२ | | | | |

टिप:

- . सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.galaxysurfactants.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- . कंपनीच्या संचालक मंडळाने रु.१०/ प्रत्येकीचे समभागावर रु.१८/ प्रती समभागाचा लाभांश शिफारस केला आहे जे आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीच्या सदस्यांद्वारे मान्यतेवर अवलंबून आहे.

मंडळाच्या आदेशान्वये गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेडकरिता सही/

ठिकाण : नवी मंबई दिनांक: १८.०५.२०२२ जाहीर नोटीस

सर्वांना कळविण्यात येते की, माझे पती श्री. मोहम्मद तारिक यांचा मृत्यु दिनांक ०७ एप्रिल २०२२ या दिवशी झाला माझ्या पतिचे वाहन क्रमांक MH48AC7736 असे आहे. मी श्रीमती नाझमा तारिक पांच्या नावावर असलेले वाहन माझ्या नावावर करण्यासाठी श्रेत्रीय व कार्यलयीन अनेक संबंधीतान विनंती केली आहे. तरी कुणालाही आपत्ती किंव हरकत असेल तर ३० दिवसाँत उपप्रादेशिक परिवाह कार्यालय वसई-विरार येथे आपली तक्रार करावी . अर्जदार – नाझमा तारिक

पत्ता - TYPE क्षान्द्र, ८ जि. पालघर - ४०१५०४ - विनाक : १९/०५/२०२२ पत्ता - TYPE 4H/2, टॅप्स कॉलनी, बोईसर ता. व

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mrs. Shakuntala Vora the owner along with Mr. Bherushankar Vora of Flat No.C/1205, Whispering Palms Bldg.No.4 Co-op. Hsg. Soc. Ltd., Lokhandwala Township, Akurli Road, Kandivli(E), Mumbai 400 101, died on 12/05/2020 and Mr. Mukesh Vora the sor of the said deceased, is claiming the membro of the society and ownership of the flat.

We hereby invite claims or objections, if any from the heir or heirs or other claimant o claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the decease member in the capital/property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his her/their claims/objections for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claim: objections are received within the perior prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the

bye laws of the society. Dated on this 19th day of May 2022 at Mumbai LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2. GROUND FLOOR SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO.1
PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E) MUMBAI 400 101 PHONE: 28460031

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that originally Late SHIVRAJ YADAV was I awful owner of Room No.709, Building No.1, Shree Tirupati Balaii (S.R.A.) CHS. LTD. Sahar Road, Koldongri, Near Vijay Nagar Andheri (East), Mumbai 400069, and holding Share Certificate No. 290 bearing Dist. No. 1446 to 1450 in his name. That said Shivraj Yadav died on 02.03.2014 at Mumbai, leaving behind him, Smt. Samundriadevi Shivraj Yadav (wife / widow), Mrs. Kanchan Rajeshkumar Yadav (married daughter), and two sons namely Mr. Vinod Kumar Shivraj Yadav and Mr. Dinesh Shivraj Yadav (my client) as his only legal heirs to acquire, inherit the said flat as co-owners thereof and after death said hat as co-owners intered and article dain of said Late Shivraj Yadav, the society transferred the Share Certificate in the name of his wife Smt. Samundradevi Shivraj Yadav

Any person / party / legal heirs / representative aving any adverse claim or interest over the said Flat or part thereof is asked to put the same in writing to me / my client within 14 days from the date of publication hereof herwise no claim shall be entertained. Date: 19/05/2022

after completion of all formalities.

VRUDHI LEGAL & ASSOCIATES Advocate High Court Office : 507, B-Wing, Vertex Vikas Building, Near Andheri Police Station,Sir. M.V. Road, Andheri (E), Mumbai – 400069.

जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशील डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे हे फ्लॅट क्र.३, पहिल मजला, क्षेत्रफळ ७५५ चौ.फू. बिल्टअप, प्रथमेश म्हणून ज्ञात इमारत, उदयाचल कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन सब प्लॉट क्र.२बी, प्लॉट क्र. २७३ बी (टीपीएस१) सी.एस.क्र. ८९८, ८९७, ८८९, एस क्र. ३५१/३ व ४, शिवसागर हॉटेलच्य समोर, जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, नवपाडा शाह, ठाणे (प.), गाव पांचपाखाडी, ता व जि ठाणे - ४००६०२ या जागेचे मालक आहेत. मुळत: सदर फ्लॅट श्री दिंगबर एकनाथ गुप्ते यांनी श्री कमलकांत सीताराम राजे यांना दि. १९ ऑगस्ट १९९५ (अ.क्र. ७४४५/१९९५) रोजीचे घोषण करारनामादारे नोंदणीकत २५.०९.१९८७ रोजीचे करारनामा मार्फत विक्री केले होते. सदर श्री कमलकांत सीताराम राजे यांचे ०४.०७.२०१० रोजी निधन झाले. त्यांच्या पञ्चात श्रीमती रूपा कमलकांत राजे व श्री. श्रीकांत कमलकांत राजे हे कायदेशीर वारसदार आहेत आणि सदर श्रीमती रुपा कमलकांत राजे यांनी डॉ. श्रीकांत कमलकांत राजे यांच्या नावे दि. २२ मार्च २०१९ रोजीचे (टीएनएन-–४५९०–२०१९) रोजीचे नोंदणीकृत मुक्तत करारनामा दिले.

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेकडे ताब असल्यास किंवा सदर फ्लॅटबाबत विक्री. बक्षीस भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल, तारण, मालकी हक्क, खासगी तारण किंवा अन्य इतर प्रका कोणताही अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्या तारखेपासून **७ (सात**) दिवसात कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संस्था. बँकांचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दावा आणि/किंवा हरकतीचा संदर्भ न

सही/ डॉईट लिगल सोल्युशन वकील. उच्च न्यायालय मंबई ५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व) मंबई-४०००६६

रोज वाचा दै.'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील **(१) श्री. निर**ज उपेंद्र शाह, (२) श्री. उत्पल शाह व (३) **श्रीमती निरुपमा उपेंद्र शाह** हे मालमत्ता अर्थात फ्लॅट क्र. सी-११०३, ११ वा मजला, हुलास बस्ती टॉवर को-ऑपहौसोलि., पंचशील एनक्लेव्ह, महाविर नगर, कांदिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७ (सदर फ्लॅट) या जागेच्य मालक आहेत.

आमच्या अशीलांनी असे प्रस्तुत केले आहे की, मे. सिरोया ॲण्ड असोशिएट्स आणि त्यांच्या दरम्यान सदर फ्लॅटबाबत झालेला दि ०७.०९.२००० रोजीचा मूळ विक्री करारनाम अर्थात मूळ करारनामा त्यांच्या ताब्यातून हरविले/गहाळ झाले आहे. याबाबत दि १४.०५.२०२२ रोजी कांदिवली पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद करण्यात आली आहे.

कोणा व्यक्तीस सदर उपरोक्त फ्लॅट, मालमत्त किंवा भागावर विक्री, अदलाबदल, वारसाहक कायदेशीर हक्क, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण भागीदारी. अधिभार. बक्षीस किंवा अन्य इत प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सर्व पृष्ठ्यर्थ सत्य दस्तावेज व आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरुपा सदर सचना प्रकाशनापासन १५ (पंधरा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ता हेतल आर. चोथानी-वकील, उच्च न्यायलय, दी लिगल सोल्युशन्झ+, ए-१०४, अंबिका दर्शन सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे कळवावे अन्यथा असे दावे किंव आक्षेप असल्यास ते सोडून दिले आहेत असे मजण्यात येईल आणि आमच्या अशिलांव बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या संदर अनुसुचीत मालमत्तेच्या

मधिकाराच्या आधारावर व्यवहार सुरू करतील दी लिगल सोल्युशन्झ+करिता सही/ हेतल आर. चोथार्न वकील/भागीदार

ठिकाण: मुंब

दिनांक: १८.०५.२०२२

जाहीर सूचना

ोथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशीव थ्री. भैरुनाथ भोलेनाथ योगी व श्रीमती सुगणा भैरुनाः योगी यांना वेअर हाऊसिंग युनीट क्र. ०७ तळमजला, क्षेत्रफळ ४२६ चौ.फू बिल्टअप+पसेज) जमीन प्लॉट क्र. १२८, सेक्ट ९सी, एपीएमसी, वाशी, ता. व जि. ठाणे, नर्व मंबई - ४००७०३ ही जागा श्रीमती सलमा बान इस्मायील चाली, इस्मायील चाली ऊर्फ इस्मायी जान मोहम्मद अत्तरवाला यांची विधवा पत्नी, श्रीमर्त हमिदा नासिर चाली. श्रीमती फाजिला मोहम्म अडलाकीया, कुमारी मर्चंट रुबीना मोहम्मर इस्मायील, श्रीमती नझिमा मोहम्मद आमीर खुशस् ोख, श्रीमती शबाना मोहम्मद इरशाद सिद्दीकी श्रीमती रिझवाना नयीम हासवरे, श्री. इब्राहीम इस्मायील चाली व श्री. साजीद इस्मायील चाल गांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे.

मुळत: सदर युनीट मे. लुघानी एन्टरप्रायझेर

. गंच्याकडून मे. टचवूड एन्टरप्रायझेसचे मालव श्री. महेंद्र बी. माणेक यांना दिनांक १८.०३.१९९६ रोजीचे वाटपपत्रानुसार दिले होते आणि मे. टचवूड एन्टरप्रायझेसचे मालक श्री. महेंद्र बी. माणेक यांच्ये नावे मे. न्यू बॉम्बे व्यापार प्रा.लि. (नवीन बिल्डर)द्वा दि. ३१.०१.२०२२ रोजीचे (टीएनएन-६-११६४ २०२२) नोंदणीकत वाटपपत्र देण्यात आले होते . . टचवूड एन्टरप्रायझेसचे मालक श्री. महेंद्र बी गणेक यांनी सदर युनीट दि. १४ जून, २०० रोजीचे करारनामा नुसार इस्मायील जान मोहम्मत यांच्याकडे विक्री केले. सदर इस्मायील जान मोहम्मत यांचे २७.११.२०१९ रोजी निधन झाले, त्यांच पश्चात श्रीमती सलमा बानो इस्मायील चाली इस्मायील चाली ऊर्फ इस्मायील जान मोहम्म अत्तरवाला यांची विधवा पत्नी, श्रीमती हमिदा नासि वाली. श्रीमती फाजिला मोहम्मद अडलाकीय कुमारी मर्चंट रुबीना मोहम्मद इस्मायील, श्रीमत . डिमा मोहम्मद आमीर खशरू शेख. श्रीमती शबान मोहम्मद इरशाद सिद्दीकी, श्रीमती रिझवाना नयी हासवरे, श्री. इब्राहीम इस्मायील चाली व श्री. साजीव इस्मायील चाली हे कायदेशीर वारसदार आहेत आणि मे. टचवड एन्टरप्रायझेसचे मालक श्री. महेंद्र वारसदाराच्या नावे हि १.०१.२०२२ रोजीचे (टीएनएन-६-११७० २०२२) नोंदणीकृत करारनामा निष्पादित केला जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर हरवले रम्तावेजाचा ताबा अमल्याम किंवा मटा फ्लॅटबाब . विक्री. बक्षीस. भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल तारण, मालकी हक्क, खासगी तारण किंवा अन ..., इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्य गरखेपासून **७ (सात)** दिवसात कळवावे, अन्यथ अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंव स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दावा आणि किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहाँ

करण्यास मृक्त असतील. सही/ ड्रॉईट लिगल सोल्युंशन वकील, उच्च न्यायालय मुंबई ५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्टर रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६.

जाहीर सूचना

श्री. शंकरलाल माळीराम पारीक यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, मे. मेहता बिल्डर्स आणि श्री. सिडनी के व्हिन लाजारस यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.२०३, सी विंग, क्षेत्रफळ ८६० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, दुसरा मजला, राजेंद्र विहार को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, एव्हरशाईन नगर, मालाड (प.), मुंबई-४०००६४, प्लॉट क्र.२८, सीटीएस क्र.३०७/ ३७ , गाव वलनाई, ता. बोरीवली या जागेबाबतचे दिनांक १९ ऑक्टोबर, १९८३ रोजीचे मुळ करारनामा हरवला /गहाळ झाला आहे. सदर दस्तावेज/करारनामा हे उपरोक्त फ्लॅटकरिता अधिकार मालिका करारनामातील आवश्यक परावा आहे. म्हणन जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर किंवा सदर मालकाचे विरोधात विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, न्यास, मालकी हक्क, ताबा, बक्षीस, परिरक्षा, वारमाहक भादेपदा जमी किंवा अन्य दतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क आणि/किंवा हित किंवा मागणी असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय ३७/३८, ३रा मजला, लॅण्डमार्क टॉवर, लिंक रोड, मिठ चौकी, मालाड (प.), मुंबई -४०००६४ येथे सदर सचना प्रकाशनापासन १४ दिवसांच्या कालावधीत (दोन्ही दिवस समाविष्ट) कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा स्थगित आणि/किंवा त्याग केले आहेत असे समजले जाईल

दिनांक: १९.०५.२०२२ निशांत राणा वकील उच्च न्यायालय ठिकाण: मंबई

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री शराफअली मोहम्मदअली लकडावाला यांच्या नावे असलेले दी हसेनी लकडा बाजा प्रायव्हेट लिमिटेड (एचएलबीपीएल)चे समभागांकरिता अनुक्रमांक ६५ ते ६८ व ६९ ते ७२ धारक २ (दोन) भाग प्रमाणपत्रे हरविले/ गहाळ झाले आहेत आणि एचएलबीपीएलकडे याबाबत दुय्यम भाग प्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज करण्यात आला आहे. जर कोणास दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ (सात) दिवसांत कळवावे.

ठेकाणः मुंबई दिनांकः १९ मे, २०२२

PUBLIC NOTICE

Mr. Bhaskar Rameshchandra Mittal s the owner of Flat No. D-37, 1s Floor in Shining Star Co-operative Housing Society Ltd., S. V. Road, Borivali (West), Mumbai-400092. He is holding Share Certificate No 37, Distinctive Nos. 181 to 185 in his name. He intends to sell this property anyone is having any claim/ ojection should contact write to the ociety secretary within 15 (fifteen) days from the date of publication of this notice. Thereafter no claim will be considered and society will proceed for the transfer.

For and on behalf of

SHINING STAR CHS LTD. Sd/- Hon. Secretary Date: 19/05/2022

वकील

PUBLIC NOTICE

Mr. Sudhindra C. Bansal, a joint member of the RAJ HERITAGE Co-Operative Housing Society Limited, having address at Laxman Mhatre Road, Borivali West, Mumbai - 400103 and holding Flat No.C-212, and Share Certificate No. 5, Distinctive Nos. from 21 to 25, (both inclusive), of the Society, died on 22/05/1996, without making any nomination. Mrs. Rajni Sudhindra Bansal, his wife has made an application for transfer of the shares of the leceased member to her name.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are occurrients and order proofs in support of such claims/opectors. In occurring the content of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of RAJ HERITAGE CHS Ltd. Date : 19.05.2022

Hon. Secretary

जाहीर सूचना

माझे अशील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बोरीवली पश्चिम शाखा, मुंबई हे श्री. लक्ष्मण सी. सुवर्णा यांचे फ्लंट क्र. ई/५१०, ३रा मजला, ए विंग, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा को-ऑप हौसोलि., श्रीकृष्ण नगर, बोरीवली (पूर्व), मुंबई - ४०००६६ या जागेच्या अधिकाराची चौकशी करीत आहेत. श्री. लक्ष्मण सी. सुवर्णा यांनी माझ्याकडे असे सुचीत केले आहे की, सदर फ्लॅट क्र. ई/५१० बाबत सोसायटीद्वारे **श्री. आर. पुरुषोत्तम** यांना वितरीत मूळ वाटपपत्र हरविले आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट क्र. ई/५९० बाबत काही आक्षेप/दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षारीकर्त्यांच्या कार्यालयात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १० दिवसांच्या कालावधीत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा/आक्षेप सोइन दिले आहे आणि/किंवा स्थगित केले आहे असे समजले जाईल आणि सदर फ्लॅटसंदर्भात कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही. श्री.व्ही.व्ही.शिंदे

दिनांक: १९.०५.२०२२ ठिकाण: मुंबई

लॉ फ्रेम, कार्यालय क्र.बी-५, पीठा स्ट्रिट, फोर्ट, मुंबई-४००००१

फॉर्म क्रमांक आयएनसी-२५अ

प्रादेशीक संचालक, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, पश्चिम विभाग, मुंबई याचेसमोर सार्वजनीक कपनीचे खाजगी कपनीत रुपातर करण्यासाठी वर्तमानपत्रात जाहीरात प्रसिद्ध करणेबाबत.

कंपनी कायदा २०१३ च्या बाबतीत, कंपनी कायदा २०१३ चे कलम १४ आणि कंपनी (इन्कॉर्पोरेशन) नियम , २०१४ चे नियम ४१ अन्वये

अशोक सेल्युलोज लिमिटेड याचे प्रकरणात, याचा नोंदणीकृत ऑफीस पत्ता शारदा चेंबर्स, सर व्ही. टी. मार्ग, नवीन मरीन लाईन्स, मुंबई ४००००२, अर्जदार

याद्वारे सामान्य लोकाना सूचीत करण्यात येते की, दिनांक १२ मे २०२२ रोजी घेण्यात आलेल्या एक्स्टा ऑर्डीनरी सर्वसाधारण सभेत कंपनीला अश्या रुपांतरणासाठी सक्षम करण्याकरिता विशेष ठराव संमत करण्यात आलेला असन त्यानसार कंपनी ही कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ मधील नियमांतर्गत केंद्र सरकारकडे खाजगी मर्यादीत पनीमध्ये रुपातरीत करण्यासाठी अर्ज करु इच्छित आहे.

कंपनीच्या प्रस्तावीत बदल/स्थिती मुळे ज्या व्यक्तीच्या हितावर परिणाम होण्याची शक्यता आहे किंवा कारणीभुत ठरु शकते त्यांनी त्यांच्या स्वारस्याचे स्वरुप आणि प्रादेशीक विरोधाचे कारण सांगून प्रतिज्ञापत्राद्वारे समर्थीत आपल्या हरकती नोंदणीकृत गोस्टद्वारे सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून चवदा दिवसांचे आत प्रादेशीक संचालक याचेकडे पाठविण्यात याव्यात तसेच आपल्या अर्जाची नक्कल अर्जदार कंपनी यांचे खाली नमूद नोंदणीकृत पत्यावर पाठवावी.

शारदा चेंबर्स, सर व्ही. टी. मार्ग, नवीन मरीन लाईन्स, मुंबई ४००००२

अशोक सेल्युलोज लिमिटेड करिता

सही/-पकज मणीलाल कडाकिया रांचालक

संचालक डीआयएन: ००१६६३३९

दिनाक : १२.०५.२०२२ स्थळ : मुंबई

अशोक मणीलाल कडाकीया डीआयएन: ००३१७२३७

सही/-

टीप - स्वैर भाषांतर, तफावत असल्यास इंग्रजी नोटीस ग्राह्य धरण्यात या

तेजनक्ष हेल्थकेअर लिमिटेड

सीन:- एल८५१००एमएच२००८पीएलसी१७९०३४ नोंदणीकृत कार्यालय: ए ६०१, मजला क्र .६, कैलास बिझिनेस पार्क, वीर सावरकर मार्ग, विक्रोळी - पश्चिम, मुंबई - ४०००७९. टेलि.क्र.: ०२२-२७५४ २३११ वेबसाईट: www.tejnaksh.com ई-मेल: instituteofurology@gmail.com

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व कालावधीकरिता स्वतंत्रीत आणि एकत्रीत लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रू. लाखात)

| 1 | - 1 | | | स्वतत्रात | | | एकत्रात | |
|-----|------|--|----------------|----------------|-----------------|----------------|----------------|------------------|
| П | - 1 | | संपलेली | संपलेली | मागील | संपलेली | संपलेली | मागील |
| П | अ. | | तिमाही | वर्ष | संपलेला | तिमाही | वर्ष | संपलेला |
| - 1 | - 1 | तपशिल | 1/1/1161 | 71 | वर्षातन संपलेली | 1/1/11/61 | "" | वर्षातून संपलेली |
| П | क्र. | *************************************** | | | वर्ष संबंधित | | | वर्ष संबंधित |
| П | - 1 | | | | | | | |
| П | - 1 | | ३१.०३.२०२२ | ३१.०३.२०२२ | ३१.०३.२०२१ | ३१.०३.२०२२ | ३१.०३.२०२२ | ३१.०३.२०२१ |
| L | | | (लेखापरिक्षीत) | (लेखापरिक्षीत) | (अलेखापरिक्षीत) | (लेखापरिक्षीत) | (लेखापरिक्षीत) | (अलेखापरिक्षीत) |
| I | १ | कार्यचलनातून एकूण उत्पन्न | १७५.९४ | ८११.७८ | ८५५.८१ | २९४.१३ | १२६७.६४ | ११९६.०१ |
| 1 | 2 | कालावधीकरिता निव्वळ नफा(तोटा) | | | | | | |
| ١ | | (कर, विशेष साधारण बाबपूर्व) | ५७.८२ | ३३७.०४ | २५९.०१ | ৬৬.८४ | ३७६.१३ | २६६.८० |
| ı | 3 | करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (कर, विशेष साधारण बाबीनंतर) | ५७.८२ | ३३७.०४ | २५९.०१ | ७७.८४ | ३७६.१३ | ३७६.१३ |
| ı | 8 | करानंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) | 87.98 | २५१.८८ | २००.४२ | ५७.९२ | २८१.१४ | २०६.९२ |
| ١ | 4 | एकूण विस्तृत उत्पन्न (कर नंतर) कालावधीसाठी आणि (कर नंतर) | | | | | | |
| ı | | इतर व्यापक उत्पन्न | ४३.०६ | २५२.७४ | २०१.४० | ५९.५२ | २८३.५४ | २०७.९९ |
| ı | ξ. | समभाग भाडवल | १०१५.६८ | १०१५.६८ | १०१५.६८ | १०१५.६८ | १०१५.६८ | १०१५.६८ |
| ı | ७. | राखीव (पुर्णमूल्यांकन राखीव वगळता) | - | - | - | - | - | - |
| ı | ۷. | प्रति शेअर उत्पन्न (विशेष साधारण बाबपूर्व) | | | | | | |
| ı | | (रू.१०/- प्रत्येक) | | | | | | |
| ı | | १. मूळ २. सौमिकृत | ०.४२ | २.४८ | १.९७ | ०.५३ | २.६८ | २.०२ |
| ١ | | २. सौमिकृत | 0.83 | ۲.४८ | १.९७ | ०.५३ | २.६८ | २.०२ |
| ١ | ۶. | प्रति शेअर उत्पन्न (विशेष साधारण बाबीनंतर) | | | | | | |
| ١ | | (रू.१०/- प्रत्येक) | | | | | | |
| ı | | १. मूळ २. सौमिकृत | 0.83 | ۲.8८ | १.९७ | | २.६८ | २.०२ |
| ı | - 1 | २. सौमिकत | ०.४२ | ٧.8٧ | १.९७ | ०.५३ | २.६८ | २.०२ |

टीप: १) उपरोक्त लेखापरीक्षित एकत्रित आर्थिक परिणामांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि संचालक मंडळाने १७ मे २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीत वरील निकालांना मान्यता दिली आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेले वर्षांचा वैधानिक लेखापरीक्षकांनी लेखापरीक्षित एकत्रित आर्थिक निकालांवर अपरिवर्तित मत व्यक्त केले आहे

🔾 ही विधाने कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित केलेल्या कंपनी (भारतीय लेखा मानक) नियम, २०१५ (इंड एएस) आणि इतर मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि लाग् मर्यादेपर्यंत धोरणांनसार तयार केली गेली आहेत. निवास वार्तिक वर्षाचे कालावधीं वे आकडे आवश्यक तेथे तुलना करता येण्यासाठी त्यांचे पुनर्गठित/पुनः वर्गीकरण केले आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे संपूर्ण आर्थिक वर्षाचे लेखापुरीक्षित आकडे आणि आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीपर्यंतचे पुनरावलीकन केलेले वर्ष-तू –तारीख आकडे यांच्यातील समतोल साधणारे आकडे आहेत.

ग्रुपचा ऑपरेटिंग सेगमेंट मेडिकल आणि हेल्थकेअर सर्व्हिसेस आहे. गटाकडे विभागांशी संबंधित एकच ऑपरेटिंग सेगमेंट प्रकटीकरण लागू नाही. या आर्थिक निकालांच्या मंजुरीच्या तारखेपर्यंतच्या अंतर्गत आणि बाह्य माहितीच्या आधारे त्याच्या मालमत्तेच्या पुनर्प्राप्तीयोग्य मूल्याचे मूल्यांकन आणि सध्याच्या निर्देशकांच्या आधारे आर्थिक परिणाम तयार करताना कोविड-१९ चा संभाव्य परिणाम या गटाने विचारात घेतला होता. भविष्यातील आर्थिक परिस्थिती. समूह भविष्यातील आर्थिक परिस्थितीचे निरीक्षण करत

> संचालक मंडळाचा वतीने सही/-डॉ आशिष रवंडळे

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ०२००५७३३

निरज सिमेंट स्ट्रक्चरल्स लिमिटेड

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:००२६५०१७

यु. शेखर

सीआयएन:एल२६९४०एमएच१९९८पीएलसी११४३०७ नोंद. कार्यालय: निरज हाऊस, सुंदर बाग, देवनार बस डेपोजवळ, देवनार, चेंबूर (पुर्व), मुंबई-४०००८८.



३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

| | | | | | | | | (रु.लाखात) |
|---|--------------------------|---------------------------|--------------------------|--------------------------|--------------------------|---------------------------|--------------------------|--------------------------|
| | | एका | नेव | | | एकत्रि | त | |
| तपशील | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेले वर्ष | संपलेले वित्तीय वर्ष | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेले वर्ष | संपलेले वित्तीय वर्ष |
| | ३१.०३.२२ लेखापरिक्षित | ३१.१२.२१ अलेखापरिक्षित | ३१.०३.२२ लेखापरिक्षित | ३१.०३.२१ लेखापरिक्षित | ३१.०३.२२ लेखापरिक्षित | ३१.१२.२१ अलेखापरिक्षित | ३१.०३.२२ लेखापरिक्षित | ३१.०३.२१ लेखापरिक्षित |
| कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ) | १५९५४.३९ | ६५५१९३ | ३५६४०.५३ | १७४७५.५७ | १५९५५.१७ | ६५५१.९३ | ३५६४१.३१ | १७४७५.५७ |
| कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व) | ४४८.५१ | ८९.२९ | ७६८.३६ | २९१.४८ | e0.\$XX | ८६.९४ | ७६०.४२ | २९१.४८ |
| कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | १५८.३२ | ६४.२९ | ३२८.१७ | १९६.८९ | १५२.८८ | ६१.९४ | ३२०.२३ | १९६.८९ |
| करानंतर कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | ११३.२९ | ५०.३७ | २४८.८९ | १३२.३४ | १०९.८३ | 86.03 | २४२.९६ | १३२.३४ |
| कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) | १३.0४ | (2.00) | 6.08 | १६.२१ | १३.0३ | (2.00) | 6.03 | १६.२१ |
| समभाग भांडवल | 8084.43 | 8084.43 | ४०१५.५३ | 8084.43 | ४०१६.२८ | ४०१६.२८ | ४०१६.२८ | 8084.43 |
| राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) | 00 / 1. 14 | 0071114 | 00 2 11 14 | 00 2 11 14 | 0014110 | 00,41,40 | 00,41,10 | 0071.14 |
| उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) | | | | | | | | |
| मूळ: | 0.38 | 0.82 | 0.88 | 0,३७ | 0.88 | 0.80 | 0.६२ | 0.36 |
| सौमिकृत: | 0.38 | 0.82 | 0.88 | 0.48 | 0.80 | 0.88 | 0.६२ | 0.48 |
| - | | 1 | | 1 | | | 1 | |

- कोणतीही थकबाकी सौमिकत शेअर्स नसल्याने मळ ईपीएसला कोणतीही सौमिकरण नाही. सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कलोबर रिकायरॉट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंबमह सादर करण्यात आलेली ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्त नुमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वितीय निष्कर्षाचे संपूर्ण नुमुना स्टॉक एक्सचेंबच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.niraj.co.ii
- ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन कण्यात आले आणि १७ मे २०२२ रोजी झालेल्या समेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण

निरज सिमेंट स्टक्चरल्स लिमिटेडकरि

विश्राम पांडरंग रु व्यवस्थापकीय संचाल डीआयएन: ०८५६४३५

स्थळ : मंबर्ड

दिनांक : १८.०५.२०२२